

आदिवासी भागातील बाल मृत्यू टाळण्यासाठी  
गाभा समिती (Core Committee) गठीत  
करणेबाबत

**महाराष्ट्र शासन**  
**सार्वजनिक आरोग्य विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: सा.आ.वि. ३००११/प्र.क्र.२/२०१४/आ-७**

गो. ते. हॉस्पिटल, संकुल इमारत,

१० वा मजला, बी विंग

दिनांक : २४ सप्टेंबर, २०१५

**वाचा -** शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक: सा.आ.वि.-३००११/२/२०१४-  
आ-७, दि. ९/४/२०१४

**प्रस्तावना -**

आदिवासी भागातील बाल मृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गाभा समिती दि. १४/०८/२०१३ च्या शासन निर्णयान्वये गठीत केली आहे. सदर समितीच्या दि. १/६/२०१५ रोजी झालेल्या ५ व्या बैठकीतील निर्णयानुसार आणि मा.उच्च न्यायालयाने दि.१७ जुलै,२०१५ रोजी दिलेल्या आदेशानुसार सदर समितीची पुनर्रचना व बैठकीची वारंवारता निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

**शासन निर्णय -**

आदिवासी भागातील बाल मृत्यू टाळण्यासाठी, उपाय योजना सुचविण्यासाठी संदर्भाधीन दि. ९/४/२०१४ च्या शासन निर्णयान्वये, गठीत केलेल्या गाभा समितीच्या ५ व्या बैठकीत आदिवासी बहूल १६ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक व सचिव (गृह विशेष), गृह विभाग यांचा गाभा समितीमध्ये नव्याने समावेश करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आदिवासी भागातील बालमृत्यु व अन्य समस्यांशी फ़ारसे संबंधित नसलेल्या शालेय शिक्षण विभाग, नगर विकास विभाग व उद्योग विभागाच्या सचिवांना समितीतून वगळून गाभा समितीची पुढीलप्रमाणे पुनर्रचना करण्यात येत आहे.

१)	मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई	-	अध्यक्ष
२)	अपर मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई	-	सदस्य
३)	प्रधान सचिव (सा.आ.व कु.क.), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई	-	सदस्य
४)	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	-	सदस्य
५)	प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	-	सदस्य
६)	प्रधान सचिव, रोजगार हमी योजना, मंत्रालय, मुंबई	-	सदस्य
७)	प्रधान सचिव (ग्राम विकास), ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय,	-	सदस्य

	मुंबई		
८)	प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	-	सदस्य
९)	प्रधान सचिव (उर्जा), उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई	-	सदस्य
१०)	सचिव (इमारती), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई	-	सदस्य
११)	सचिव (गृह विशेष), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.		सदस्य
१२)	महासंचालक, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण अभियान, मुंबई	-	सदस्य
१३)	जिल्हाधिकारी, नागपूर/अमरावती/गोंदिया/गडचिरोली/चंद्रपूर/नांदेड/ नाशिक/अहमदनगर/जळगाव/धुळे/नंदुरबार/यवतमाळ/पुणे/ रायगड/ठाणे/पालघर (१६)	-	सदस्य
१४)	मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.(नागपूर/अमरावती/गोंदिया /गडचिरोली/चंद्रपूर/नांदेड/नाशिक/अहमदनगर/जळगाव/ धुळे/नंदुरबार/यवतमाळ/पुणे/रायगड/ठाणे/पालघर) (१६)	-	सदस्य
१५)	पोलिस अधिक्षक (नागपूर/अमरावती/गोंदिया /गडचिरोली/चंद्रपूर/नांदेड/नाशिक/अहमदनगर/जळगाव/ धुळे/नंदुरबार/यवतमाळ/पुणे/रायगड/ठाणे/पालघर) (१६)		सदस्य
१६)	श्रीमती पोर्णिमा उपाध्याय, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, नागपूर.	-	सदस्य
१७)	खोज, अमरावती या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी (१)	-	सदस्य
१८)	सर्च, गडचिरोली या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी (१)	-	सदस्य
१९)	भारत जोडो युवा ॲकॅडमी, नांदेड या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी (१)	-	सदस्य
२०)	नर्मदा बचाओ आंदोलन, नंदुरबार या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी (१)	-	सदस्य
२१)	कष्टकरी संघटना, ठाणे या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी (१)	-	सदस्य
२२)	वचन, नाशिक या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी (१)	-	सदस्य
२३)	डॉ. मृदुला फडके, माजी कुलगुरु, आरोग्य विज्ञान विद्यापीठ	-	सदस्य
२४)	संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.	-	सदस्य सचिव

सदर समितीच्या कार्यकक्षा :-

- १) अतिसंवेदनशील आदिवासी जिल्ह्यात राबविण्यात येणा-या सर्व कल्याणकारी योजनेचा आढावा घेणे.
- २) योजना राबविण्यासाठी सर्व संबंधीत विभागामध्ये समन्वय साधण्यासाठी उपाययोजना करणे.
- ३) योजनेच्या अमलबजावणीचा कार्यात्मक संनियंत्रण.

- ४) आदिवासी जनतेस येणा-या अडचणींचा अभ्यास करून त्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना सुचविणे.
- ५) उक्त समितीची बैठक दर तीन महिन्यातून एकदा बोलविण्यात यावी. अशासकिय सदस्यांना नियमाप्रमाणे भत्ता देय राहिल.

सदर समिती राज्यातील सर्व आदिवासी भागाकरीता कार्यरत राहिल. मेळघाट अथवा राज्यातील एखाद्या आदिवासी जिल्ह्याकरीता बैठक आयोजित केल्यास सदर बैठकीस संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक आवश्यकतेनुसार उपस्थित राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०९२४१३२९२८५३१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मनोहर ठोंबरे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
२. अपर मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई
३. प्रधान सचिव (सा.आ.व कु.क.), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
४. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
५. प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
६. प्रधान सचिव, रोजगार हमी योजना, मंत्रालय, मुंबई
७. प्रधान सचिव, ग्राम विकास, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
८. प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
९. प्रधान सचिव (उर्जा), उद्योग उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई

१०. सचिव (इमारती), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
११. सचिव (गृह विशेष), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. महासंचालक, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण अभियान, मुंबई
१३. जिल्हाधिकारी, नागपूर/अमरावती/गोंदिया/गडचिरोली/चंद्रपूर/नांदेड/  
नाशिक/अहमदनगर/जळगाव/धुळे/नंदुरबार/यवतमाळ/पुणे/  
रायगड/ठाणे/पालघर (१६)
१४. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.(नागपूर/अमरावती/गोंदिया  
/गडचिरोली/चंद्रपूर/नांदेड/नाशिक/अहमदनगर/जळगाव/  
धुळे/नंदुरबार/यवतमाळ/पुणे/रायगड/ठाणे/पालघर) (१६)
१५. पोलिस अधिक्षक .(नागपूर/अमरावती/गोंदिया  
/गडचिरोली/चंद्रपूर/नांदेड/नाशिक/अहमदनगर/जळगाव/  
धुळे/नंदुरबार/यवतमाळ/पुणे/रायगड/ठाणे/पालघर) (१६)
१६. श्रीमती पोर्णिमा उपाध्याय, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, नागपूर.
१७. खोज, अमरावती या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी (१)
१८. सर्व, गडचिरोली या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी (१)
१९. भारत जोडो युवा ॲकॅडमी, नांदेड या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी (१)
२०. नर्मदा बचाओ आंदोलन, नंदुरबार या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी (१)
२१. कष्टकरी संघटना, ठाणे या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी (१)
२२. वचन, नाशिक या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी (१)
२३. डॉ. मृदुला फडके, माजी कुलगुरु, आरोग्य विज्ञान विद्यापीठ
२४. संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.
२३. निवडनस्ती आरोग्य -७